

September 03, 2022

To,
BSE Limited
Phiroz Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400101
Email - corp.relations@bseindia.com
Security code - 508963

Sub: Newspaper Advertisement regarding Notice of 38th Annual General Meeting ('AGM") of the Company through Video Conferencing/Other Audio Visual Means. Book Closure and E-voting information.

Dear Sir / Madam,

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), Regulations 44 and 47 of the SEB1 (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 and Circular No 02/2021 dated January 13, 2021 and all other relevant circulars issued from time to time respectively by the Ministry of Corporate Affairs and SEB1 Circular No. SEB1/HO/CFD/CMD1/ CIR/P/2020/79 dated May 12, 2020, copies of the newspaper advertisement published in "Mumbai Samachar" in English and Navshakti" in Marathi language on September 40, 2022 regarding Notice of 38th AGM of the Company scheduled to be held on Friday, September 30, 2022 at 10.00 am through Video Conferencing/Other Audio Visual Means facility, Book Closure and E-voting information are enclosed herewith. The same is also available on website of the Company at www.sterlingguaranty.com

You are requested to take the above on record. Thanking you,

Yours faithfully, For Sterling Guaranty & Finance Limited

Priti-Kumar

Company Secretary & Compliance Officer

REGD. OFFICE: 91-A, Mittal Court, Narlman Point, Mumbai - 400021
TEL: 91-22-22840019. Email: sterling.guaranty@gmail.com
Website: www.sterlingguaranty.com

GOVERNMENT OF MAHARASHTRA

Executive Engineer, Central Mumbai Electrical Division, P.W.D., Sawali Building Ganpat Jadhav Marg,

Worli, Mumbai-18. e-mail: elcentralmumbai.ee@mahapwd.gov.in, Tel. No. 022-24924349

E-Tender Notice No. 15/2022-23 (2nd call)

Online Percentage rates tenders in "B-1" form are invited by the Executive Engineer, Central Mumbai Electrical Division, P.W.D., Worli, Mumbai for the following work from Electrical Licence Holder Contractor. B-1 e-Tender documeni can be downloaded from the e-Tendering portal P.W.D., Government of Maharashtra http://mahatenders.gov.in. The Executive Engineer, CMED, Worli, Mumbai reserves right to accept or reject any tender. The conditional tender will not be accepted.

		•
Sr. No.	Name Of Work	Tender Amount
1	Esl no D160 14/22-23 Providing annual repairs, maintenance and operation of electrical installation and allied building services of new Main Hospital Building, PC Hostel and Staff Housing and Nursing College building in MGM Hospital Parel, Mumbai 400012	2,93,74,925
۱ ₄	antractor Chauld Quota Briga Evaluding (OT COT

- Contractor Should Quote Price Excluding G.S.T. G.S.T upto 12% will be paid Extra.
- 2. Download/Sale Period: Date: 8.9.2022 to 19.9.2022 upto 05.30 pm.
- 3. Pre Bid Meeting Date: 13.9.2022 on 3pm at office of The Chief Engineer (Electrical) PWD Mumbai.
- 4. Bid Opening Date: 22.9.2022 after 11.00 Am. Superintending Engineer (Electrical) Mumbai Regional Elect. Circle P.W.D. Mumbai

EE/CMED/TC/235/2022 Date: 01.09.2022

Executive Engineer Central Mumbai Electrical Division DGIPR 2022-23/2735 P.W.D. Worli, Mumbai

Police Headquarters, Chhattisgarh Sector-19, Nava Raipur Atal Nagar, 492002 Tender Inviting for Tactical Engagement Simulator

Sealed tenders are being invited by the Director General of Police, Chhattisgarh on behalf of Governor of Chhattisgarh from Original Equipment Manufacturers(OEM) or authorized by OEM for the following item -Name of Items

ı		SCHEDULE FOR TENDER				
	(a)	Address for submission of tender document :-	AIG of Police (P&P), Police Headquarters, Chhattisgarh, Sector 19, Nava Raipur-Atal Nagar, Chhattisgarh, Pin - 492002			
	(b)	Last Date and Time of Submission on Bids	06/10/2022 till 02:00 pm Block No 03, Room No. 309, Police Headquarters, Chhattisgarh, Sector- 19, Nava Raipur-Atal Nagar, Pin-492002			
	(c)	Date, Time and Place of opening Technical Bid :-	06/10/2022 at 03:00 pm Block No 03, Room No. 309, Police Headquarters, Chhattisgarh, Sector- 19, Nava Raipur-Atal Nagar, Pin-492002			
	(d)	Date, Time and Place of opening Financial Bid :-	Shall be intimated later.			
	(e)	Date till which the Bid to remain valid	180 days from the scheduled date of submission of the Bid.			
1						

Tender documents can be downloaded from our website www.cgpolice.gov.in and at the time of submission of document tender fee 5,000/- will be paid in the form of DD of State Bank of India/Scheduled Bank (Other than Cooperative Bank) payable at Raipur in favour of Director General of Police PHQ, C.G. Raipur Or State Govt. Challan of Rs. 5,000/- to be deposited in the Head of A/c 0055-Police, 800- other receipt. Tender fee is non refundable and can't be exempted in any condition.

- If any bidder sends tender documents through Courier/Speed post, the tender documents will be accepted till 02:00 pm on dt. 06/10/2022 at Block
- address at PHQ on stipulated date and time, will not be accepted.
- The purchaser shall not be responsible for any postal delay resulting into non-receipt/non-delivery or late receipt of tender documents.
- Modification/Amendments/Corrigendum, if any shall not be advertised on the news paper but shall be published in the aforesaid website only and the time of submission of bid will also be extended if required.
- Quantity will be variable at any stage without assigning any reason.

(Manish Sharma)

AIG of Police (P&P) For - Director General of Police G-93916/1

TPL PLASTECH LIMITED CIN L25209DD1992PLC004656 Registered Office: 102, 1st Floor, Centre Point, Somnath Daman Road, Son

Sd/

Dabhel, Nani Daman, Dadra and Nagar Haveli and Daman and Diu (U.T.) - 396210 Corporate Office: 203, 2nd Floor, Centre Point, J B Nagar, Near J B Nagar Chakala Metro Station, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400 059 Tel: 022-6852 4200 Fax: 022-2851 0087, Website: www.tplplastech.in, Email: investors@tnpl.net.in

NOTICE OF 29Th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting ('AGM') of the Company is scheduled to be held on Wednesday, 28th September, 2022 at 12.30 p.m. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OA/M') to transact the business as set out in the Notice convening

the said AGM.

In terms of General Circular No. 02/2022 dated May 05, 2022 and No. 02/2021 dated January 13, 2021 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 respectively issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular number SEBIH-O/CFD/CMD/20/CRP/2022/62 dated May 13, 2022 and SEBIH-O/CFD/CMD/20/CRP/2022/11d dated January 15, 2021, read with Circular number SEBIH-O/CFD/CMD/1/CIR/P/2020/97 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as "Circulars"), Companies are permitted to hold Annual General Meeting (AGM) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) without the physical presence of the Members at a common venue. Shareholders attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

The Notice of the AGM along with the Annual Report for EY 2021-2022, inter alia, including the remote

purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

The Notice of the AGM along with the Annual Report for FY. 2021-2022, inter alia, including the remote e-voting instructions has been e-mailed to the Members whose e-mail address(es) have been registered with the Company/Depository Participant(s). The electronic dispatch of Notice along with the Annual Report for F.Y. 2021-2022 to Members has been completed on Tuesday, September 06, 2022.

The same is also available on the Company's website www.tpiplastiech.in and on website of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com & National Stock Exchange of India Limited at

www.nseindia.com. In line with the MCA Circulars and SEBI Circulars, Shareholders are advised to update their Emai address with the Company/Registrar & Transfer Agents in order to receive electronic copies of the Annual Report/ login credentials, in the manner mentioned below, since no physical copies of the Annual Report will be dispatched to any Shareholder this year:

Shareholders holding shares in physical mode and who have not register/dupdated their email addresses with the company are requested to register/update their email address by contacting the Company's Registrar in physical mode and Transfer Agents – M/s. Link Intime India Private Limited for assistance in

Shareholders Shareholders who hold shares in dematerialized mode and have not updated their email addresses are requested to register/ update their email addresses with their Depository Participant(s).

BOOK CLOSURE:

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI(Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, September 22, 2022 to Wednesday, September 28, 2022 (both days inclusive) for the purpose of payment of dividend for the financial year ended Merch 31, 2022 and AGM.

VOTING THROUGH ELECTRONIC MODE:

Description of the purpose of September 108 of the Companies Act 2012 and with Evils 20 of the

VOTING THROUGH ELECTRONIC MODE:

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2015 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, Secretarial Standard-2 (SS-2) on General meetings issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing to the Members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means and the business may be transacted through the e-voting services ("remote e-voting") provided by Link Intrine India Private Linked at https://instavote.linkintime.co.in. The Company is also providing e-voting facility ("e-voting") at the AGM to be held through VC/OAVM facility and the Shareholders who have not cast their vote by remote e-voting at all be able to exercise their right to vote during the AGM, through e-voting. The

s pursuant to provi ons of Companies Act, 2013 and Rules are given as:

- Cut-off date for the purpose of remote e-voting: Wednesday, September 21, 2022.

 Date and Time of commencement of remote e-voting: Saturday, September 24, 2022 from 0 9:00
- Date and Time of end of remote e-voting: Tuesday, September 27, 2022 till 05:00 p.m. (IST). The e-voting shall be disabled thereafter and the members shall not be allowed to vote beyond the said date and time.
- oale and one.

 A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only, shall be entitle to avail the facility of remote e-voting as well as e-voting in the AGM.

 Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice, holds shares as of the cut-off date i.a. September 21, 2022, may obtain the

- oispation or the Notice, holds shares as of the out-off date (a. September 21, 2022, may obtain the login ID and password by sending a request at enotices@linkintime.co.in.

 Shareholders who have cast their vote by remote e-voting to the AGM may also attend the AGM to be held through VC/CAV/M, but they shall not be entitled to cast their vote again. Once the vote on resolution is cast by the shareholder, they shall not be allowed to change it subsequently.

 The Board has appointed Mr. Arun Dash, Practicing Company Secretary (Membership No. F9765) sole proprietor of M/s. Arun Dash & Associates, as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and the voting process at the AGM in a fair and transparent manner.
- The results of voting on the resolutions set out in the Notice of the AGM shall be declared after the AGM. The results declared along with the Scrutinizer's report shall be placed on the Company's website www.tplplastech.in and on the Link Intime India Private Limited website https://instavote.linknitime.com, within 48 hours of conclusion of the AGM and the results shall also be communicated to Stock Exchanges. be communicated to Stock Exchanges.
- In case of any queries relating to e-voting, members/ beneficial owners may refer the Frequently Asked Questions and InstVote e-Voting manual available on the website thtps://instavote.linkintime.co.in, under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on +91 (022) 4918 6175/4918 6000.
- reholders who would like to express their views or ask questions during the AGM may reers who would like to express their views of ask questions during the Adm may regist s as a speaker by sending their request mentioning their name, demat accou io number, o-mail id, mobile number at investors@thpl.net.in latest by Wednesday September 21, 2022.

Place: Mumbai Date: September 06, 2022

PRO/1265/ADV/2022-23

VP-Legal & Company Secretary

(Formerly known as Shree Surgovind Tradelink limited)
CIN: L5190MH1995PLC331822 Registered Office: B-001& B-002, Ground Floor, Antop Hill Warehousing Complex Ltd, Barkat Ali Naka, Salt Pan Rd., Wadala(E), Mumbai – 400037 Ph:022-61925555 |Email:info@rrmetalmakers.com:

Notice is hereby given that the 27th Annual General Meeting of the Company will be held on Friday, September 30th, 2022 at 4.30 p.m. (IST) through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM), as per provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Audio visual Means (CAVM), as per provisions of the Companies Act, 2013 (the Act) and the rules framed there under and the SEBI(LODR) Regulations, 2015 read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, September 28, 2020, December 31, 2020, January 13, 2021 and May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 ("SEBI Circulars") of Securities Exchange Board findia ("SEBI") to transact the business specified in the notice convening the AGM of the

The Company has sent the Annual Report of the Company for the financial year 2021 2022 along with the AGM notice and E – voting procedure on 07th September, 2022 through electronic means to members whose email addresses were registered with the

instructions for joining AGM and manner of participation in the remote e-voting or cast vote through the e-voting system during the AGM are provided in the Notice of the AGM. embers holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-of date of 23th September, 2022 may cast their vote electronically on the businesses, as se out in the Notice of 27th AGM through electronic voting system (fremote e-voting) of Centra

- The remote e-voting shall commenced from Tuesday, 27th September, 2022 at 10.00
- The remote e-voting shall shall end on Thursday, 29th September, 2022 till 5.00 P.M.
- Any member who acquires shares and become member of the Company after sending the notice of 27th AGM and hold shares as on the cut-off date may go through
- Members may note that: a) the remote e-voting schedule shall be disbled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resoluton is cast by the member, the membe
- snail not be allowed to change it subsequently;
 b) the members who have cast their vote by remote e-voting prior to 27th AGM may
 participate in the AGM through VC / OAVM facility but shall not be entitled to cast their
 vote again through the e-voting system during the 27th AGM;
 c) the members participating in the 27th AGM and who had not cast their vote by remote e-
- voting, shall be entitled to cast their vote through e-voting system during the 27th AGM
- d) a person whose name is recorded in the register of members or in the register of to beneficial to avail the facility of remote e-voting, participating in 27° AGM through VC /
- OAVM facility and e-voting during the AGM.

 vii) The notice of AGM along with Annual Report for the financial year 2021 2022, is also available on the website of the Company at www.rrmetalmakers.com on the websit of the stock exchange where the shares of the Company are listed i.e. BSE Limited at
- Those members whose email addresses are not registered with the depositories, car follow the below instructions for obtaining login credentials for e-voting:

 a) For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name or
 - shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to Info@adroltcorporate.com b) For Demat shareholders -, please provide Demat account details (CDSL-16 digi
- Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card) AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to info@adroitcorporate.com

Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43 Notice is also given that Register of Member and share Transfer books of the company wi

remain closed from Saturday 24th September, 2022 to Friday, 30th September, 2022 for the purpose of Annual General Meeting

On behalf of the Board of directors
For RR METALMAKERS INDIA LIMITED

Date: 07.09.2022

Mr. Virat Shah



No. LTH/16600/T 7.9.22

E-TENDER NOTICE

This is an E-Tender Notice. The Commissioner of Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM) invites e-tenders as given below in three Packet systems".

The Name of the work: Automatic horizontal sterilizer for surgery OT for General Surgery Dept of L.T.M.G. Hospital.

Sr. No.	Description No.	E-Tender Price (Rs.)	EMD (Rs.)	Start Date and Time of online Bid Downloading	End date and Time of online Bid Submission
	High Speed sterilizer for Peadiat surgery Dept Of L.T.M.G. Hospital with CMC for five years after the completion of warranty of three years Bid No. 7200035852	plus GST	Rs. 79720/-	08.09.2022 04.00 pm (16:00 Hrs.)	20.09.2022 04.00 pm (16:00 Hrs.)

The intending tenderer Shall visit the Municipal Corporation website at http://www.mcgm.gov.in for further details of the tender.

The tender documents will not be issued or received by post.

Dean L.T.M.G. Hospital, Sion

Sd/-

SKY GOLD LIMITED

CIN: L36911MH2008PLC181989 Regd. Office: Gala No 101,102,103, 1st Floor, Raja Indi Estate Sarvoday nagar, Jain Mandir Road, Mulund (West) Mumbai Maharashtra 400080

E-mail: skygoldltdmumbai@gmail.com Website: www.skygold.in NOTICE OF THE 14[™] ANNUAL GENERAL MEETING (AGM) AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 14th AGM of members of Sky Gold Limited (the Company") will be held on Friday, 30 September 2022, at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") facility or Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the businesses as set forth in the notice convening the meeting ("Notice"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021 and May 5, 2022 issued by the Mimistry OC Groporate Affairs (collectively referred to MCA Circulars) and Circular NO. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 (SEBI Circular) issues by the Securities Exchange Board of India without the physical presence of the members at a common venue.

n terms of MCA Circulars and SEBI Circular, the Notice of the 14th AGM along with t Annual Report of the company for the Financial Year 2021-22 along with login details for joining the 14th AGM through VC or OAVM has been sent on Tuesday, 06th September 2022, through email to all the members whose email addresses were registered with the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA") or their respective Depository Participants ("DP's") and the same are also available on the company's website at www.skygold.in, and at the website of BSE Limited at www.bseindia.com and at the website of Link Intime India Pvt. Ltd (RTA Of The Company) at www.linkintime.co.in

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time ("the Act and Rules") and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is pleased to provide the facility to its members the facility to exercise their right to vote for the businesses to be transacted at the AGM by detectionic grants.

The Company has 'engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL" as the authorized agency for conducting the AGM through VC/OAVM facility for providin electronic voting ("e-voting") facility to its members the facility to exercise their votes throug e-voting mechanism and e-voting at the AGM. Following is the related information:

	a) Day, Date, and time of commencement of remote e-Voting	Tuesday, September 27, 2022, at 09:00 A.I		
	b) Day, Date, and time of end of remote e-Voting	Thursday, September 29, 2022, at 05:00 P.M.		
- 1	c) Cut-off Date	Friday, September 23, 2022		
	d) Electronic Voting Event Number (EVEN)	121991		
	a) Any names who apprises shares of the Company and becomes a Member of the Company			

- after the dispatch of AGM Notice holds shares as on the Cut-off Date i.e., Friday, Septen 23, 2022, should follow the instructions for e-Voting as mentioned in the AGM Notice. The Members who will be attending the AGM through VC/OAVM and who have not car
- The Members who will be attending the AGM through VC/OAVM and who have not east their vote through remote e-Voting shall be able to exercise their voting rights through the e-Voting system provided during the AGM.

 The Members are requested to note that:

 1) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e., Priday, September 23, 2022, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as a state of the control of the control of the control of the cut-off date i.e., Priday, September 23, 2022, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as vell as voting in the general meeting.
- The voting rights of shareholders shall be in proportion to their shares of the paidequity share capital of the Company as on the cut-off date of Friday, September 23, 2022. Remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting after 5.00 P.M. o Thursday, September 29, 2022; and
- iv) The Members who have already cast their vote through remote e-Voting may at AGM but shall NOT be entitled to east their vote again. The manner of voting through remote e-voting or e-voting during the AGM for members holding shares in physical mode and who have not registered their e-mail address with the company, is provided in the Notice of AGM.

The detailed instructions for attending the AGM 'through VC/OAVM and casting the vot through remote e-voting/e-voting at the AGM along with the other instructions/details are provided in the Notice of AGM. Members are requested to carefully go through the same. For any query relating to attending the AGM through VC/OAVM or e-Voting before/ during the AGM, Members may send a request at evoting@nsdl.co.in or use Toll free no.; 1800-1020-990 and 1800-224-430 or contact Jayesh Sanghvi, Authorized Representative, Gala no 101,102,103, 1st Floor, Raja Indl Estate Sarvoday Nagar, Jain Mandir Road, Multund (West) Mumbai City MH 400080 IN at info@skygold.in or 8369931780.

For Sky Gold Limited

Mangesh Ramesh Chauhar Place: Mumbai Date: 08/09/2022



GTL INFRASTRUCTURE LIMITED

Registered Office: "Global Vision", Third Floor, Electronic Sadan - II, MIDC, TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai 400710 MH.IN
Tel: +91-22-68293500 | Email: glishares@gtiinfra.com | Website: www.gtiinfra.com
CIN: L74210MH2004PLC144367

NOTICE REGARDING 19th ANNUAL GENERAL MEETING (AGM) & E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Nineteenth (19") AGM of the Members of GTL Infrastructure Limited will be held on, September 29, 2022 11:00 A.M. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with Ministry of Corporate Affairs ("MCA"), Govt. of India, General Circular bearing Ref. No. 2/2022 dated May 5, 2022 and the Securities and Exchange Board of India ("SEBI") Circular bearing No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and other related circulars issued by MCA and SEBI (collectively referred to as "the Circulars"), without physical pre the Members at a common venue and the venue of the said AGM shall be deemed to be the Registered Office of the Company at "Clobal Vision", Third Floor Electronic Sadan No. II, M.I.D.C.,T.T.C. Industrial Area, Mahape, Navi Mumbai-

400 710. Maharashtra, India. In accordance with the Circulars electronic copies of the Notice dated September 01, 2022 (containing all required particulars) convening 19th AGM setting out the ordinary businesses to be transacted along with the audited financial statements on standalone basis for the year ended March 31, 2022 together with the Annua Report for FY 2021-22 containing Financial Statements, Directors' Report, Auditors' Report, Corporate Governance Report and Management Discussion & Analysis ("the documents") has been emailed to all those members at their e-mail addresses registered with the Company / their respective Depository Participants and the electronic transmission of the documents has been completed on September 07, 2022.

The Notice of AGM and the Year 2021-22 will be available on the Company's website at www.gllinfra.com, on the website of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed i.e. BSE (at www.bseindia.com) and NSE (at www.nseindia.com) and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at

Remote E-voting & E-voting at AGM

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, if any, the Company is providing remote e-voting facility as an option to its Members, to exercise their right to vote for the 19th AGM and all the businesses may be transacted through the e-voting services provided by CDSL. The remote e-voting period commences on Monday, September, 26, 2022, and ends on Wednesday, September, 28, 2022 During this period shorted-floor bedding sharpes either in physical form or in 2022. During this period, shareholders holding shares, either in physical form or in dematerialised form, as on the cut-off date of Thursday, September 22, 2022 may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter by CDSL.

A person who has acquired shares and become a member of the Company after the dispatch of Notice of AGM and holding shares as on cut-off-date, may follow the same procedure of e-voting as mentioned in the Notice of AGM.

The facility for voting through electronic voting system shall also be made available during the AGM for those members who have not already cast their votes by remote e-voting. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-offdate only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting in the

In terms of SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated December 9, 2020 on e-Voting facility provided by Listed Companies, Demat account holders would now be able to cast their vote by way of a single login credential, through their respective Demat accounts / websites of Depositories Depository Participants, without having to register again with the E-voting Service Providers (ESPs) and the procedure is explained in detail in the AGM Notice. The AGM Notice and documents are available on the website of the Company viz. www.gtlinfra.com.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to help section or write an email to help section or contact at toll free no.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai – 400013, Maharashtra or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on toll free no. 1800 22 55 33.

investor@bigshareonline.com or call on +91-22-62638200. This notice is issued for the information and benefit of Members of the Company

in compliance with the applicable circulars of MCA and SEBI. NOTE:

- 1. Since the 19th AGM is being held pursuant to the MCA & SEBI Circulars through VC/OAVM, physical attendance of Members has been dispensed with. Accordingly, the facility for appointment of proxies by the Members will not be available for the AGM and hence the Proxy Form, Attendance Slip and Route Map are not annexed to the Notice.
- Members holding shares in physical form are requested to notify immediately change in their address, if any, to the Registrar and Share Transfer Agent as mentioned above. Members holding shares in electronic form may update

For GTL Infrastructure Limite

Date : September 07, 2022

केनरा बैंक Canara Bank

सिंहिकेट Syndicate

ARM-II BRANCH, MUMBAI : 3rd Floor, Canara Bank Building, Adi Marzban Street, Mumbai-400 001. Tel. No. : (022) 2265 1128 / 29 Email : cb6289@canarabank.com

SALE NOTICE

-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitization an Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 NOTICE is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Buarantor (s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the Symbolic possession of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is" basis on 12.10.2022 for recovery of ₹ 1,44,81,760 (as on 31.08.2022 plus further interest and charges from 01.09.2022) due to the ARM II Branch of Canara Bank from M/s. Indopolypet, 109, 1st Floor, Motiram Patil Compound, Purna Village, Opp. Jitendra Transport, Tal. Bhiwandi, Dist. Thane, presented by Mr. Kailash Prakash Kadam.

Sr. Ho.	Description of the Property	Earnest Money Deposit (in₹)
1.	Godown No. 109, Building No. A, Grampanchayat House No. 654 (109), Motiram Krishna Patil Estate, Survey No. 194, Hissa No. 6, Village: Purna, Tal. Bhiwandi, Dist. Thane, Maharashtra, Admeasuring: 862 sq. ft.	1,89,000/-

The Earnest Money Deposit shall be deposited on or before 11.10.2022 upto 5.00 p.m. Details of EMD and other documents to be submitted to service provider on or before 1110.2022 upto 5.00 p. m. Date up to which documents can be deposited with Bank i 11.10.2022 upto 5.00 p. m.

Date of inspection of properties on 07.10.2022 with prior appointment with Authorised Office For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Paritosh Kumar, Chie Manager, Canara Bank, ARM II Branch, Mumbai (Ph. No. : (022) 22651128 / 29 / Mob. No 8828328297) or Mr. Smit Jaiswal (Mob. No. 7223002272) e-mail id : cb6289@canarabani com during office hours on any working day or the service provider M/s. C1 India Pvt. Ltd. Udyog Vihar, Phase-2, Gulf Petrochem Building, Building Number. 301, Gurgaon, Haryana 122 015 Contact Person :- Mr. Haresh Gowda Mobile Number 9594597555 (Contact No. +911244302020 / 21 / 22 / 23 / 24, support@bankeauctions.com, hareesh.gowda@clindia.com.

Authorised Officer Place : Mumbai Canara Bank, ARM-II BRANCH



Regd Office: 91/A, Mittal Court, Nariman Point, Mumbai 400021 Email - sterling.guaranty@gmail.com CIN: L65990MH1983PLC031384

NOTICE OF 38[™] ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURES DATES

NOTICE is hereby given that 38th Annual General Meeting of Sterling Guaranty & Finance Limited will be held on Friday, the 30th day of September, 2022 at 10:00 A.M. through Video Conferencing (VC) / other Audio Means (OAVM) facility to transact the business as set out in the AGM Notice.

NOTICE is further given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rules made there under and Regulation 42 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Register of Members and share transfer books of the Company will remain closed from Saturday, 24th September, 2022 to Friday, 30th September, 2022 (both days inclusive). Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rules made thereof and Regulation 44(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Company is providing e-voing facility to its Members holding shares as on Friday, 23" September, 2022, being cut-off date, to exercise their rights to vote on business to be transacted at the AGM of the Company. The Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting (remote e-voting). The Company has engaged Purva Sharegistry (India) Pvt. Ltd, Shivshakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel East, Mumbai, Maharashtra, 400011 to provide remote e-voting facility. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules thereof are as under:

- Date of Completion of dispatch of Notice of AGM 7th September, 2022.
- The remote e-voting period commences on **Tuesday**, **27**^a day **September**, **2022** from **09**.00 a.m. and ends on Thursday, **29**^a **September**, **2022** at **5**.00 p.m. The voting through electronic means shall not be allowed beyond
- 5:00 p.m. on 29th September, 2022. Any person who becomes the Member of the Company after dispatch of Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. 23" September, 2022 can send request to https://www.evoting.nsdi.com or
- evoting@nsdl.co.in. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Ask Questions ("FAQs") and e-voting manual available al https://www.evotingindia.com/ under help section. Email ID: helpdesk.evoting@cdslindla.com Phone Number: 1800225533.
- The facility for voting through Polling Paper shall be made available at the AGM. A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the

Scrutinizer's decision on the validity of a ballot form shall be final.

Pursuant to Regulation 44(1) and (2) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, members who do not have access to remote e-voting facility, may exercise their vote at the AGM of the Company by submitting the Polling Paper which will be distributed at the AGM.

By order of the Board of Directors Sterling Guaranty & Finance Limited

Date : 07 09 2022

Sd/-Dharmen D Mehta Director

DIN: 00036787

PREMIER LIMITED (IN CIRP)
CIN: L34103PN1944PLC020842
Regd. Office: 169 Gat Village Sawardari Taluka Khed (Chakan Industrial Area) Pune- 410501 | Tel.: +91-213568320;
Corporate Office: 58, Nariman Bhavan, Nariman Point, Mumbai-400021, India. Tel.: +91-22-61179000, Fax: +91-22-61179003,

NOTICE OF 76TH ANNUAL GENERAL MEETING ("AGM") OF THE COMPANY TO BE HELD THROUGH YC/OAVM, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the Seventy sixth ('76th') Annual General Meeting ('AGM') of the Members of Premier Limited (the Company) will be held on Friday, 30th September, 2022 at 12:30 PM (IST) through Video Conferencing (VC') facility/other audio visual means (OAVM') ONLY, to transact the business as set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circulars by Ministry of Corporate Affairs & Securities and Exchange Board of India ('SEBI'), the Notice of the 76th AGM along with the Annual Report for the F.Y 2021-22 will be sent through electronic mode through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been

lispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular. The Annual Report for the F.Y 2021-22 of the Company, inter alia, containing the Notice of the 76th AGM is available on the website of the Resolution Professional ("RP") i.e. https://sunresolution.in and on the websites of the Stock Exchange viz. www.bseindia.com ww.nseindia.com. A copy of the Notice is also available on the website of RTA i.e Link Intime India Private Limited ('LIIPL') at https://instavote.linkintime.co.in Ws. Anisha Jhunjhunwala & Associates, Practicing Company Secretary (COP No. 20967) has been appointed as Scrutinizer for the e-voting process and remote e-Voting:

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings (SS-2') issued by the ICSI and Regulation 44 of the SEBI (LODR), 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed Link Intime India Private Limited for facilitating voting through electronic means

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members

re requested to note the following:				
) The remote e-Voting facility would be available during the following period				
Commencement of remote e-Voting 27-09-2022, Tuesday-09:00 A.M				
End of remote e-Voting 29-09-2022, Thursday-05:00 P.M				
he remote e-Voting module shall be disabled by Link Intime India Private Limited for voting				
hereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and				

b) The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Friday, 23rd September, 2022 ('Cut-Off Date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded i the Register of Members/Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be

led to avail the facility of remote e-Voting before/during the AGM; c) Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-id and password for remote e-Voting by sending a request at enotices@linkintime.co.in or may contact on telephone No. 022-49186175, as provided by Link Intime India Private Limited. A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM for information purposes only;

 d) Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may also attended the Meeting electronically, but shall not be entitled to vote again.

For permanent registration of their email address, Members holding shares in demat form an requested to update the same with their Depository Participant and members holding shares in physical form are requested to are requested to update their email address with Link Intim India Private Limited ("Registrar and Share Transfer Agent").

n case of any queries/grievances connected with remote e-Voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an e-mail to enotices@linkintime.co.in or Call on 022 -4918 6000. The Members who require technical assistance before/during the Meeting to access and participate in the AGM may contact to email) instameet@linkintime.co.in or Call on 022-49186175.

Book Closure:

Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunde the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 24th September, 2022 to 30th September, 2022 (both days inclusive) for the purpose of

KanakJan

Let's together and make Mumbai Malaria free

Qty. EMD in Rs. Tactical Engagement Simulator 01 2,50,000.00 The tender offer in the prescribed tender form along with all the relevant documents sealed and completed in all the respect, must be submitted as per he schedule below

No. 03, Room No. 309 Police Headquarters, Chhattisgarh, Sector-19 Nava Raipur-Atal Nagar only. Received tender documents in any other

In case of tender opening date being declared as holiday, tenders will be opened on next working day.

RR METALMAKERS INDIA LIMITED

http://www.rrmetalmakers.com
NOTICE OF 27th Annual general meeting and evoting information

empany without the physical presence of the member at a common Venue

Company/Depositories and the company's Registrar and Transfer Agent, M/S. Adroit Corporate Services Pvt. In accordance with the MCA Circulars and SEBI circulars. Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. The

epository Services (India) Limited (CDSL). All the members are informed that: The business as set out in the Notice of 27° AGM, will be transacted through voting by

The cut-off date, for determining the eligibility to vote through remote e-voting o through the e-voting system during the 27th AGM is 23th September, 2022. the remote e-voting instructions displayed on the website of CDSL. However, if a person is already registered with CDSL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote.

shall not be allowed to change it subsequently:

www.bseindia.com and on the website of CDSL, appointed by the Company for providing remote e-voting / e-voting facility at the AGM, at www.evotingindia.com

beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of

All the grievances concerned with attending AGM & e-Voting from the e-Voting System, may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25° Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi

L.T.M.G. HOSPITAL, SION, MUMBAI-400 022

Members also have the option of contacting the Company's Registrar and Shar Transfer Agent, Bigshare Services Private Limited having office at Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai-400093, Maharashtra, India Tel: +91-22-62638200 Extn: 221-222 Fax: +91-22-62638299 Maharashtra, at their email-address

such details with their respective Depository Participants.

Place : Navi Mumbal

Nitesh A. Mhatre **Company Secretary**

Place: Pune Date: 08-09-2022

Resolution Professional

मराठा ऐक्यवर्धक सेंट्रल को-ऑपरेटिव्ह कंइयुमर्स होलसेल ॲण्ड रिटेल स्टोअर्स लि.

दिनांक-०८.०९.२०२६

श्री. रमाकांत नारायण साळगांवकः

कार्याध्यक्ष

फोनः (०२२) २६५१ २२२७

संस्थेची ७७ वी व**र्षि**क सर्वसाधारण सभा संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. रमाकांत नारायण साळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता "भावसार क्षत्रिय महाजनवाडी सभागृह, परमार गुरुजी मार्ग, सेंट्रल रेल्वे वर्कशॉप समोर, परेल (पूर्व), मुंबई - ४०० ०१२ ' येथे भरविण्यात येत आहे. तरी सर्व सभासदांनी सभेस ठीक वेळेत उपस्थित रहावे ही विनंती.

-: सभेपुढील कामकाज :-

- १. दि. १८.०१.२०२२ रोजी झालेल्या ७६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा सभावृत्तांत वाचन करून मंजुर करणे.
- . सन २०२१-२०२२ च्या कामकाज वर्षाचे स्टोअर्सच्या वैधानिक लेखापरीक्षकांव्य अहवालाचे वाचन करून नोंद घेणे.
- ३. दि. ३१ मार्च २०२२ अखेर संपलेल्या सन २०२१-२०२२ च्या कामकाज वर्षाच्य
- नफा-तोटा व ताळेबंद पत्रकांस मंजुरी देणे. ४. सन २०२२-२०२३ च्या कामकाज वर्षाकरिता वैधानिक लेखापरीक्षक नेमणे व
- त्यांचा मेहनताना ठरविणे.

<. मान. कार्याध्यक्षांचे परवानगीने सभेपुढे येणाऱ्या इतर कामकाजावर विचार करणे. संचालक मंडळाच्या अनुङ्गेने,

स्थळ ः वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. दिनांक : ०८.०९.२०२२

१) गणसंख्येच्या अभावी सभा तहकूब झाल्यास ही सभा अर्ध्या तासानंतर त्याच ठिकाणी उपविधी क्रमांक ३१ अनुसार घेण्यात येईल. त्या सभेस गणसंख्या पूर्ततेची आवश्यकता लागणार नाही.

२) संस्थेचे वार्षिक अहवाल प्रत्येक शाखेमध्ये उपलब्ध केले जातील. सबब सर्व सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आपल्या नजिकच्या शाखेमध्ये शाखाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

मराठा सहकारी बँक लि., मुंबई यटी, १९६, सर एम.की.रोड, नटराज

७६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

(फक्त सभासदांसाठी) मराठा सहकारी बैंक लि. च्या सर्व सभासदांना नोटीस देण्यात येत आहे की. बैंकेची ७६वी वार्षि सर्वसाधारण सभा शनिवार दि. २४ सप्टेबर २०२२ रोजी मराठा वैभव बैंक्वेटस , बी विग , स्टार मॉल प्रसं मजला . एन .सी .केळकर मार्ग . दादर (पश्चिम) . सावंतवाडी समाज संस्थान . मंबर्ड - ४०० ०२) पेथे दुपारी ठीक ३ .०० वाजता होणार असून समेपुढील कामकाजाचे विषय खालीलप्रमाणे आहेत. तरी ाया सर्व समासदांनी समेस वेळेवर उपस्थित रहावे ही नम्र विनंती

सभेपुढील कामकाजाची विषयसुची

- दिनांक २५.९१.२०२१ रोजी झालेल्या ७५व्या वर्षिक सर्वसाधारण समेचे इतिवृत्त वाचून काय
- दिनांक ३९ मार्च २०२२ सालचा वार्षिक अहवाल , वैधानिक लेखापरिक्षकांनी प्रमाणित केलेले नप तोटा पत्रक, ताळेबंद यांस मान्यता देणे
- सन २०२१-२०२२ चा वैधानिक लेखापरिक्षकांचा तपासणी अहवाल, दोष दुरुस्ती अहवालासहित खिकत करणे
- सन २०२२-२०२३ सालाकरिता वैधानिक लेखापरिश्वक म्हणून संचालक मंडळाने शिफार केलेल्या में. ए.एस.के.ए.ॲप्ड कंपनी (पुर्वीचे नाव में. आबेकर शेलार कर्वे ॲप्ड आंबर्डेकर) चार्टेड अकाउटेट यांच्या नेमणुकीस रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीप्रमाणे मान्यता देणे व त्यांचा मेहनता-ठरविण्याचा अधिकार संचालक मंखळास देणे .
- सन २०२२-२०२३ च्या वार्षिक अंदाज पत्रकास मान्यता देणे.
- मा . संचालक मंडळाने सुचविलेल्या पोटनियम क्र . ५ , १६ , ४० च्या दुरुस्तीस मंजुरी देणे. डीआयसीजीसी कायदा १९६१ सेक्शन २१ व २१ (३) नुसार, डीआयसीजीसीला बैंकेकडून देय
- असलेल्या रक्कमेबाबत माहिती देणे सदर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भाग घेतलेल्या सभासदाव्यतिरिक्त आगाऊ पूर्वसूचना दिलेल्य
- समासदांच्या अनुपस्थितीस मान्यता देणे.
- मा ,अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या इतर विषयांवर विचार करणे

संचालक मंडळाच्या आदेशानुसार सही/-दि. ०८.०९.२०२२

उमेश मनोहर शेलार मुख्य कार्यकारी अधिकारी

सुचना : समेच्या नियोजित वेळेत आवश्यक ती गणसंख्या नसेल तर सभा तहकुब करण्यात येईल व अशी हकुब केलेली समा त्याच दिवशी निश्चित केलेल्या जागीच ठीक ३.३० वाजता घेण्यात येईल व पोटनि ३५ (३) नुसार त्या समेस गणसंख्येचे बंधन राहणार नाही

सभासदांना महत्वाच्या सूचना

सभेच्या अनुषंगाने सभासदाना काही माहिती हवी असत्यास अथवा काही सुचना, प्रश्न सभेपूर्व मांडावयाचे असतील तर त्यांनी त्या लेखी स्वरुपात दि. १७.०९ ,२०२२ रोजी किंवा तत्पुर्वी बैकेंच कामकाजाच्या वेळेत प्रशासकिय कार्यालयात पोहोचतील अश्या रितीने पाठवाव्यात कृपया सभेस उपस्थित राहताना आपले मान्यताप्राप्त वैध्य ओळखपत्र घेऊन यावे

दि. ३९ मार्च २०२२ सालचा वार्षिक अहवाल समासदांसाठी बॅकेच्या www.marathabank.com न संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे

Bank of India 🥻 Relationships beyond banking

स्पेशलाईज्ड ॲसेटस् रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रांच

मेङ्झानाईन फ्लोअर, ७०/८०, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१

फोन क्र. : ०२२-२२६७ ३५४९ ई-मेल : SARM.MumbaiSouth@bankofindia.co.in

जंगम/स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता ई-लिलाव

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) फ्ल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतदी अन्वये स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सचना

सर्वेसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष कब्बा बँक ऑफ ऑफ इंडिया एसएआरएम शाखेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या संबंधित कर्जदारांकडून बँक ऑफ इंडियाची संबंधित थकवाकी अधिक तारखेपर्यंत व्याज आणि प्रभाराच्या वसुलीसाठी २६.०९.२०२२ रोजी ''जे आहे जेथे आहे '' ''जे आहे जसे आहे '' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने'' विकण्यात येणार आहेत. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम कोष्टकात नमूदनुसार आहे. विक्री येथे खालील पुरविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्ममार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल.

अ. क्र.	कर्जदार/हमीदाराचे नाव आणि थकबाकी रक्कम	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत (रु. लाखात)	मिळकती ची इअर (रु. लाखात)	संपर्क क्रमांक
8/	सहजानंद एंटरप्रायझेस प्रा. लि. संचालक/ हमीदारः श्री. अनंतराय माधुर कार, सौ. जशिबेन अनंतराय कार, श्वकनाकी रक्कम रु. २,७९,८५,५४२.९० + व्याज + परिव्यय + खर्च/प्रभार.	युनिट क्र. ११७, १ ला मजला, सोलारिस-। प्रिमायसेस को- ऑप. सोसायटी लि., सर्व्हें क्र. ४६, ४७, हिस्सा क्र. १ (भाग) आणि ४८ (भाग), सीटीएस क्र. ९८ आणि सर्व्हें ४८ (भाग), सीटीएस क्र. ९८ आणि सर्व्हें क्र. ४८ (भाग), ४७, हिस्सा क्र. २ (भाग) आणि सीटीएस क्र. १०१, १००/१, गाव तुंगवा, युनिव्हर्सल इंडस्ट्रियल इस्टेट, साकी बिहार रोड, एल अंण्ड टी गेट क्र. ६ समोर, तुंगवा, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२. क्षेत्र ५५८ ची. फू. बिल्टअप.	४६.६०	8,00	०७६३५० ७३४५१ / ०२२–२२६७३५४९
P	मे. भाष्यलक्ष्मी स्टील प्रा. लि. संचालक/हमीदार श्री. गुमानसिंग भूरसिंग राजपुरोहित, पुखराज जसराज शर्मा, श्रकनाकी रक्कम रु. २,६०,७३,०५४.६६ + व्याज + परिव्यय + खर्च/प्रभार.	युनिट क्र. ३०८, ३ रा मजला, गणत्रा इंडस्ट्रियल इस्टेट प्रिमायसेस को-ऑप. सोसा. लि., पोखरण रोड क्र. १. खोपट, कॅडबरी जंक्शन जवळ, गाव पाचपाखाडी, ठाणे (पश्चिम)- ४००६०१, क्षेत्र ५०० चौ.फू. बिल्टअप	86.00	٥٥.٤	०७६३५० ७३४५१ / ०२२-२२६७३५४९
m	मे. भाग्यलक्ष्मी स्टील प्रा. लि. संचालक/हमीदार श्री. गुमानसिंग भूरसिंग राजपुरोहित, पुखराज जसराज शर्मा, थकबाकी रक्कम रु. २,६०,७३,०५४.६६ + व्याज + परिव्यय + खर्च/प्रभार.	युनिट क्र. ३०९, ३ रा मजला, गणत्रा इंडस्ट्रियल इस्टेट प्रिमायसेस को-ऑप. सोसा. लि., पोखरण रोड क्र. १. खोपट, कॅडबरी जंक्शन जवळ, गाव पाचपाखाडी, ठाणे (पश्चिम)- ४००६०१, क्षेत्र ५०० चौ.फू. बिल्टअप	86.00	8.20	০৩ ६ ३५० ७३४५१ / ০२२–२२६७३५४९
Я	रश्मी ट्युब्स इंडिया, प्रोप्रा.सौ. संगीता बी. बोहरा, श्वकवाकी रक्कम रु. ७,६५,०२,३७४.६० + व्याज + परिव्यय + खर्च/प्रभार.	बंगलो क्र. बी-९, बेला विस्ता हिल सीटी, एनएच३ ॲन्ड कसारा जवाहर रोडलगत, मौजे माल, तालुका शहापूर जिल्हा ठाणे जिमन क्षेत्र-१४०० चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र-२०५३ चौ.फू.	98,00	₹.४०	०७६३५० ७३४५१ / ०२२-२२६७३५४९
ų	रश्मी ट्युब्स इंडिया, प्रोप्रा.सौ. संगीता बी. बोहरा, श्रकताकी रक्कम रु. ७,६५,०२,३७४.६० + व्याज + परिव्यय + खर्च/प्रभार.	बंगलो क्र. सी-४७ व सी-४८, हाऊस क्र. ६८४, ग्रीन हिल न्ह्यु सीएचएसएल, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ, गाव भालीवली, तालुका वसई जिल्हा ठाणे	६६,००	६.६०	०७६३५० ७३४५१ / ०२२-२२६७३५४९

- १. 💲-लिलाव 'जे आहे जेथे आहे', 'जे आहे जसे आहे, आणि 'जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने' करण्यात येईल आणि तो ''ऑनलाईन'' करण्यात येईल.
- २. ई-लिलाव बोली प्रपन्न, घोषणा, ऑन-लाईन लिलाव विक्रीची सामान्य अटी आणि शर्ती पुढील वेबसाईट वर उपलब्ध आहे:-
 - बी. https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp
 - बोलीदार <u>https://www.lbapi.in</u> ला भेट देऊ शकतात, जेथे बोलीदारांसाठी ''मार्गदर्शक तत्वे'' एज्युकेशनल व्हिडिओसह उपलब्ध आहेत. बोलीदारांनी पुरेशा आधी खालील औपचारिकता पर्ण करायच्या आहेत:
 - टप्पा १: बोलीदार/खरेदीदारांची नोंदणी : बोलीदारांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून ई-लिलाव प्लॅटफॉर्मवर (वर लिंक दिलेली आहे) नोंदणी करायची आहे. टप्पा २: केवायसी पडताळणी : बोलीदारांनी आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करायचे आहेत. केवायसी दस्तावेजांची ई-लिलाव सेवा पुरवठादारांकडुन पडताळणी करण्यात येईल (दोन कामकाजाचे दिवस लागू शकतात).
 - टप्पा ३: बिडर ग्लोबल इएमडी वॉलेटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई-लिलाव प्लॅटफॉर्मवरील जनरेट केलेली चलान मार्गे एनईएफटी/ट्रान्सफर वापरून ऑनलाईन/ऑफलाईन ट्रान्सफ
- टप्पा ४: बोली प्रक्रिया आणि लिलावाचे निष्कर्ष: इच्छुक नोंदणीकृत बोलीदार टप्पा १, २ आणि ३ पूर्ण झाल्यावर ई-लिलाव प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन बोली करु शकतात. एमएसटीसीचा हेल्पलाईन तपशिल/संपर्क व्यक्ती तपशिल
- प्राधिकृत अधिकाऱ्यांचे चांगले ज्ञान आणि माहितीनुसार मिळकत/तींवर तेथे बोजा नाही. तथापि इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीला बाधक दावे/हरक/थकबाकी आणि लिलावासाठी ठेवलेल्या मिळकत/तींचे नामाधिकार, बोजा संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलावाची जाहिरात ही काही घटक नाही आणि बँकेचे सादरीकरण किंवा वचन मानण्यात येऊ नये. मिळकत बँकेला ज्ञात किंवा अज्ञात विद्यमान आणि भविष्यातील बोजासह विकण्यात येईल. प्राधिकृत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकाराचे दावे/हक्क/थकबाकीकरिता जबाबदार राहणार नाही. विक्रीसाठी ठेवलेल्या मिळकत/तींच्या संदर्भात ऑनलाईन बोली सादर केल्यानंतर कोणतेही दावे विचारात घेतले
- जाणार नाहीत. ऑनलाईन ई लिलावाची तारीख २६.०९.२०२२ रोजी स. ११.०० ते सायं ५.०० दरम्यान असेल.
- निरिक्षणाची तारीख ही अनु क्र. १ येथे सूचिबद्ध मिळकत करीता १६.०९.२०२२ रोजीस, अनु क्र. २ आणि ३ येथे सूचिबद्ध मिळकत करीता १७.०९.२०२२ रोजीस, अनु क्र. ४ येथे सुचिबद्ध मिळकत करीता १९.०९.२०२२ रोजीस, अनु क्र. ५ येथे सुचिबद्ध मिळकत करीता २०.०९.२०२२ रोजीस राहील.
- इच्छुक बोलीदारांना विनंती करण्यात येते त्यांनी निरिक्षणाच्या उत्तम सुविधेकरीता मिळकतीचे निरिक्षण ईमेल sam.mumbaisouth@bankofindia.co.in आणि/किंवा वरील उछ्लेखित संपर्क क्रमांक आणि/किंवा बँक ऑफ इंडिया, एसएआरएम शाखा, संपर्क क्र. ०२२-२२६७३५४९ द्वारे सूचना नंतरच करावे.
- फक्त ऑनलाईन प्रक्रियेदारे बोली सादर करणे आवश्यक आहे. बोली मूल्य आरक्षित मूल्यापेक्षा जास्त असावी आणि बोलीदार त्यांचे पुढील प्रस्ताव अनु क्र. १,२,३,४ येथे सूचिबद्ध मिळकत करीता क्र. २५,०००/- (रुपये पंचवीस हजार मात्र),
- अनु क्र. ५ येथे सूचिबद्ध मिळकत करीता रु. ५०,०००/- (रुपये पन्नास हजार मात्र) च्या पटीत वाढवू शकतात. बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेते सहभागी होण्यापूर्वी आणि त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता वेबसाईट बघण्याचा सल्ला देण्यात
- १०. बोलीदारांनी विक्रीच्या अटी आणि शर्ती वाचल्याचे आणि समजून घेतल्याचे मानण्यात येईल आणि त्यांच्यावर बंधनकारक राहतील.
- . ११. बोली सादर करण्यापुर्वी मिळकतीबाबत त्यांचे समाधान आणि निरीक्षण करणे ही इच्छुक बोलीदाराची जबाबदारी राहील. १२. यशस्वी बोलीदाराची इसारा अनामत रक्कम (इअर) विक्री मोबदल्याचा भाग म्हणून राखून ठेवण्यात येईल आणि अयशस्वी बोलीदारांची इअर परत करण्यात येईल.
- १३. इसारा अनामत रकमेवर कोणतेही व्याज देय नाही. यशस्वी बोलीदाराने प्राधिकृत अधिकाऱ्यांनी बोली किमत स्वीकारल्यानंतर त्वरित अगोदर जमा केलेल्या इअरसह विक्री किमतीच्या २५% आणि विक्री किंमतीची उर्वरित शिल्लक विक्रीपासून १५ दिवसात वा पूर्वी जमा करणे आवश्यक आहे. लिलाव बँकेच्या निश्चितीअधीन राहील. यशस्वी बौलीदाराने खकम जमा करण्यात कसूर केल्यास अगोदर जमा केलेले सर्व पैसे जप्त करण्यात येतील आणि मिळकत पुन्हा लिलावासाठी ठेवण्यात येईल आणि कसूरवार बोलीदाराचा मिळकत/रकमेच्या संदर्भात दावा/हक्क राहणार नाही.
- १४. प्राधिकृत अधिकारी/बँक किंवा ई-लिलाव सेवा पुरवठादार हे इंटरनेट प्रॉब्लेम/बीज जाणे किंवा कोणत्याही तांत्रिक अडचणी इ. करिता जबाबदार राहणार नाहीत. अशा आकस्मिक घटना टाळण्यासाठी बोलीदारांना ई-लिलाव प्रक्रियेत यशस्वीरित्या सहभागी होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य उपकरणे, पॉवर बॅकअपची खात्री करण्याची विनंती करण्यात येत आहे.
- १५. खरेदीदाराने प्रयोज्य मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क/इतर प्रभार इ. आणि सांविधिक/विना-सांविधिक थकवाकी, कर, अभिहस्तांकन प्रभार इ. कोणाचीही देणी भरायची आहेत. १६. उच्चतम प्रस्ताव स्वीकारणे प्राधिकृत अधिकारी/बँकेवर बंधनकारक नाही आणि त्यांना कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी ई-लिलाव तहकूब/पुढे ढकलेणे/रद्द करणे किंवा लिलाव प्रक्रियेतून कोणतीही मिळकत किंवा तिचा भाग काढून घेण्याचे सर्वस्वी हक्क आणि स्वेच्छा निर्णय राहतील.
- १७. विक्री प्रमाणपत्र फक्त खरेदीदार/अर्जदाराच्या नावे जारी करण्यात येईल आणि कोणत्याही अन्य नावाने जारी करण्यात येणार नाही.
- १८. विक्री सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत विहित नियम/अटीच्या अधीन राहील. विक्रीच्या अटी आणि शर्तीवर पुढील चौकशी/तपशील काही असल्यास संबंधित शाखेच्या संपर्क क्रमांकावरून प्राप्त करता येईल.

कर्जदार/हमीदारांसाठी विक्री सूचना

निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी असल्याने, ही -विक्री सूचना जारी करण्याचे व सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनास्थिअल ऑसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम ह्यांच्या अन्यये विक्रीचे सर्व अधिकार वापरण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. वर वर्णन केलेल्या बँकेने मंजूर केलेल्या अग्रिमां संबंधात मासिक आधाराने व्याज, खर्च व आकार इ. सह थकीत रकमेचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर केली आहे. म्हणून ६० दिवसांत उपरोक्त रक्कम अदा करण्यासाठी कलम १३(२) अन्वये बँकेने तुम्हा सर्वांना एक मागणी सूचना जारी केली. ६० दिवस संपूनही तुम्ही रकमेचे प्रदान केलेले नाही म्हणून, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून वरील परिशिष्टात सविस्तर वर्णन केलेल्या तारण मत्तांचा सांकेतिक कब्जा घेतला. तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येते की, विक्रीच्या निर्धारित तारखेपूर्वी वरील रक्कम तुम्ही प्रदान कराची. कसूर केल्यास, मिळकतीची विक्री केली जाईल आणि शिल्लक थकबाकी काही राहिल्यास व्याज व खर्चासह तुमच्याकडून वसूल केली जाईल. कृपया ध्यानात ठेवावे की, मागणी सूचना, कब्जा घेणे, मूल्यांकन आणि मत्तांची विक्री इ. शी संबंधित सर्व खर्च, पहिल्यांदा निम्नस्वाक्षरीकारांद्वारे वसूल केल्या जाणाऱ्या विक्री उत्पन्नातून वजा केला जाईल आणि विक्री किंमतीपैकी उर्वरित रक्कम तुमच्या वरील दायित्वात वर्ग केली जाईल. इसारा रक्कम जमा करण्यासहित त्याच्या अटी आणि शर्तीवर होणाऱ्या लिलावात सहमागी होण्याची मोकळीक तुम्हाला आहे.

> प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ इंडिया

Regd Office: 91/A, Mittal Court, Nariman Point, Mumbai 400021. Email - sterling.guaranty@gmail.com CIN: L65990MH1983PLC031384

NOTICE OF 38[™] ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURES DATES

NOTICE is hereby given that 38th Annual General Meeting of Sterling Guaranty & Finance Limited will be held on Friday, the 30° day of September, 2022 at 10:00 A.M. through Video Conferencing (VC) / other Audio Means (OAVM) facility to transact the business as set out in the AGM Notice.

NOTICE is further given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rules made there under and Regulation 42 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Register of Members and share transfer books of the Company will remain closed from Saturday, 24th September, 2022 to Friday, 30th September, 2022

Pursuant to the provisions of Section 108 of the Compa Rules made thereof and Regulation 44(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Company is providing e-voting facility to its Members holding shares as on Friday, 23" September, 2022, being cut-off date, to exercise their rights to vote on business to be transacted at the AGM of the Company. The Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting (remote e-voting). The Company has engaged Purva Sharegistry (India) Pvt. Ltd, Shivshakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel East, Mumbai, Maharashtra, 400011 to provide remote e-voting facility. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules thereof are as under:

- Date of Completion of dispatch of Notice of AGM 7th September, 2022.
- The remote e-voting period commences on Tuesday, 27th day September, 2022 from 09.00 a.m. and ends on Thursday, 29th September, 2022 at 5.00 p.m. The voting through electronic means shall not be allowed beyond 5:00 p.m. on 29th September, 2022.
- Any person who becomes the Member of the Company after dispatch of Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. 23rd September,
- 2022 can send request to https://www.evoting.nsdl.com or evoting@nsdl.co.in.
- In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Ask Questions ("FAQs") and e-voting manual available at https://www.evotingindia.com/ under help section. Email ID: helpdesk.evoting@cdslindla.com Phone Number: 1800225533. The facility for voting through Polling Paper shall be made available at the AGM. A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the

Scrutinizer's decision on the validity of a ballot form shall be final Pursuant to Regulation 44(1) and (2) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, members who do not have access to remote e-voting facility, may exercise their vote at the AGM of the Company by submitting the Polling Paper which will be distributed at the AGM.

By order of the Board of Directors Sterling Guaranty & Finance Limited

Dharmen D Mehta

DIN: 00036787

पेनिन्सुला लँड लिमिटेड

सीआवएनः एल१७१२०एमएच१८७९पीएलसी०००००५ नोंदणीकृत कार्यालयः ५०३, ५ वा मजला, पेनिन्सुला टॉवर - १, पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०००१३

दूरध्वानी: +९१ २२ ६६२२९३००, फॅक्स क्र. +९१ २२ ६६२२९३०२ ई-मेलः investor@peninsula.co.in संकेतस्थळः www.peninsula.co.in १५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

<mark>याद्वारे सूचना</mark> देण्यात येते की, एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद व्यवसायाच्या व्यवहाराकरिता कंपनीची १५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम') **गुरूवार, सप्टेंबर २९, २०२२ रोजी दु. ३.०० वा.** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे घेण्यात येणार आहे.

सामाईक स्थळावर कंपनीच्या सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएमद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम') धारणाची परवानगी सिक्यरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे निर्गमित अनुक्रमे दिनांक १५ जानेवारी, २०२१, दिनांक १२ मे, २०२० रोजीचे आणि दिनांक १३ मे, २०२२ रोजीचे सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ आणि सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६ सहवाचता अनुक्रमे सर्वसाधारण सर्क्युलर क्र. जानेवारी १३, २०२१ रोजीचे क्र. २/२०२१ सहवाचता सर्वसाधारण सर्क्युलर क्र. २०/२०२०, १४/२०२० आणि १७/२०२० दिनांक मे ५, २०२०, दिनांक ८ एप्रिल, २०२० रोजीचे आणि दिनांक एप्रिल १३, २०२० रोजीचे, दिनांक डिसेंबर १४, २०२१ रोजीचे २१/२०२१ आणि दिनांक मे ५, २०२२ रोजीचे ०२/२०२२ (एकत्रितपणे "एमसीए सक्युंलर्सं" उल्लेखावे) सहवाचता त्यान्वये नियमावली आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या सर्व प्रयोज्य तरतुदी ("अधिनियम") नुसार एजीएम घेण्यात येत आहे.

एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सप्रमाणे, मार्च ३१, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे वार्षिक अहवाल, १५० व्या एजीएम सूचनेसह इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कंपनी वा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांच्यासह नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर केवळ कंपनीच्या सभासदांना पाठविण्यात येईल. वार्षिक अहवालाची पाठवणी ०७ सप्टेंबर, २०२२ रोजी पूर्ण करण्यात आली आहे.

वार्षिक अहवाल आणि एजीएमची सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.peninsula.co.in येथे आणि स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ अर्थात बीएसई लिमिटेडचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्वेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com येथे देखील आणि नॅशनल सर्व्हिसेस डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') अर्थात www.evoting.nsdl.com येथे देखील उपलब्ध आहे

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियमावली ४४ आणि वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे, कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ च्या नियम २० सहवाचता कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या कलम १०८ च्या तस्तुदी नुसार, कंपनी रिमोट ई-मतदानाद्वारे व्यवहार करण्यात वेणाऱ्या सचनेत नमद व्यवसाय आणि त्यांच्या सभासदांना ई-मतदान (रिमोट ई-मतदान) सुविधा पुरविण्यासाठी इच्छुक आहे. रिमोट ई-मतदान सेवा देण्याकरिता एनएसडीएलसह करारात

सभासद, ज्यांनी त्यांचे मत रिमोट ई-मतदानाद्वारे दिलेले नाही आणि अन्यथा असे करण्यास थांबविण्यात आलेले नाही, त्यांना एजीएम येथे ई-मतदान पद्मतीदारे मत देऊन त्यांचा हक वापरता येईल. सभासद ज्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे आधीच त्यांचे मत दिलेले आहे, ते सभेत उपस्थित राह शकतात परंत सभेत पन्हा त्यांचे मत देण्यास हक्कदार नसतील.

कट ऑफ तारीख **सप्टेंबर २२, २०२२ रो**जी डिपॉझिटरीद्वारे देखभाल करण्यात आलेल्या लाभप्रद मालक नोंद्रणी वा सभासदांची नोंद्रणी असणारे सभासद केवळ सर्वसाधारण सभेत रिमोट ई-मतदान आणि ई-मतदानाची सेवा प्राप्त करण्यास हक्कदार आहेत.

रिमोट ई-मतदान कालावधी सोमवार, सप्टेंबर २६, २०२२ रोजी स. ९.०० वा. सुरू होईल आणि बधवार, सप्टेंबर २८, २०२२ रोजी संध्या, ५,०० वा, संपेल, रिमोट ई-मतदान मॉड्यल ु एनएसडीएलद्वारे त्यानंतर बंद केले जाईल आणि सभासदाद्वारे एकदा उरावावर मत दिल्यानंतर, सभासदाला त्यानंतर बदलता येणार नाही.

कट ऑफ तारीख अर्थात सप्टेंबर २२, २०२२ रोजी शेअर्स धारण आणि एजीएम सूचना पाठवणीपश्चात कोणत्याही व्यक्तीने कंपनीचे शेअर्स संपादित केल्यास, evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करावे. **एनएसडीएल**च्या संकेतस्थळावर मतांच्या सूचनेचादेखील ते संदर्भ घेऊ शकतात. तथापि, तुम्ही ई-मतदानाकरिता आधीच एनएसडीएलकडे नोंदणी केली असेल तर तुम्ही अस्तित्वातील युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करू शकता.

कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ सहवाचता अधिनियमाच्या कलम ९१ नुसार, सभासदांची नोंदणी आणि कंपनीचे शेअर हस्तांतरण शुक्रवार, सप्टेंबर २३, २०२२ पासून ते गुरूवार, सप्टेंबर २९, २०२२ (दोन्ही दिवस मिळून) पर्यंत कंपनीच्या सभासदांच्या १५० व्या वार्षिक सर्वसाधारण संधेकरिता बंद राहील.

सभासद ज्यांनी त्यांचा ई–मेल पत्ता अपडेट केलेला नाही/नोंदणी केलेला नाही, त्यांनी असे करावेः ए. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर धारण केलेले सभासदांकरिता - फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव नमूद करून आणि पॅन कार्डाची साक्षांकित प्रत जोडून खालील नमूद संपर्क तपशिलात, शेअर हस्तांतरण दलाल, फ्रीडम रजिस्ट्री लिमिटेड यांना संपर्क साधावा.

बी. डिमॅट स्वरूपात रोअर धारण केलेले सभासदांकरिता - त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सना संपर्क साधावा

एजीएमच्या सूचनेत नमूद ठरावांवर, सभेदरम्यान रिमोट ई-मतदानाद्वारे आणि ई-मतदान पद्धतीट्वारे त्यांचे मत देण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्याकरिता कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह ज्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत नाही वा प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या भागधारकांकरिता प्रक्रिया:

ए, प्रत्यक्ष स्वरूपात शेअर धारण केलेले - भागधारकाचे नाव, फोलिओ क्रमांक, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढील आणि मागील) यासह पॅन (पॅन कार्डाची साक्षांकित प्रत), आधार (आधार कार्डाची साक्षांकित प्रत) कंपनीचे शेअर हस्तांतरण दलाल, फ्रीडम रजिस्टी लिमिटेड यांना support@freedomregistry.co.in येथे आवश्यक तपशील पुरवून संपर्क साधावा.

बी. डिमॅट स्वरूपात शेअर धारण केलेले - शेअर हस्तांतरण दलाल यांना support@freedomregistry.co.in ई–मेल करून कृपया डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल -१६ डिजीट लाभप्रद आयडी वा एनएसडीएल - १६ डिजीट डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लाएंट मास्टर वा एकत्रिकृत लेखा विवरणपत्राची प्रत, पॅन (पॅन कार्डाची साक्षांकित प्रत), आधार (आधार कार्डाची साक्षांकित प्रत) पाठवावे.

वरील नमुद भागधारकांना लॉगिन क्रिडेन्शियअल्स प्रवावे आणि शेअर हस्तांतरण दलाल यांनी एनएसडीएलसह सहयोग करावे.

पर्यायी, शेअर हस्तांतरण दलाल, फ्रीडम रजिस्ट्री लिमिटेड यांना त्यांचे नोंदणीकृत कार्यालय प्लॉट क्र. १०१/१०२, १९ वा स्ट्रीट, एमआयडीसी एरिया, सातपूर, नाशिक – ४२२००७ येथे मुद्धा (ए) वा (बी) मधील नमूद तपशील पुरवून संपर्क साधावा.

रिमोट ई-मतदानसंदर्भातील कोणत्याही चौकशी वा अडचणीच्या बाबतीत तुम्ही फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेशन्स (एफएक्यूज) आणि डाऊनलोड सेक्शन' अन्वये ई-मतदान युझर मॅन्यअल www.evoting.nsdl.co.in याचा संदर्भ घ्यावा वा evoting@nsdl.co.in यावर ई-मेल लिहावा वा श्रीमती पल्लवी म्हात्रे, एनएसडीएलकडून व्यवस्थापक, एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, ४था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०००१३ यांना संपर्क साधावा वा टोल फ्री क्र. १८००१०२०९९० आणि १८००२२४४३० येथे संपर्क साधावा.

सभासदांना व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थिती आणि एजीएमदरम्यान रिमोट ई-मतदान आणि ई-मतदानाद्वारे मत देण्याच्या स्वरूपात एजीएम सहभागाकरिता सूचना, विशेषतः एजीएम सूचनेत नमूद टीपांद्वारे जाण्याची विनंती आहे.

तारीख : सप्टेंबर ०८, २०२२

पेनिन्सुला लँड लिमिटेड करिता सोनल राठोड

Bajaj Electricals Ltd. BAJA Inspiring Trust

CIN: L31500MH1938PLC009887 नॉवणीकृत कार्यालयः ४५/४७, वीर नरिमन मार्ग, मुंबई ४०० ००९ देली.नं.: ०२२–६१४९ ७०००

इमेलः legal@bajajelectricals.com, वेबसाइट : www.bajajelectricals.com

टपाली मतदानाची सूचना व दूरस्थ ई-मतदानाविषयी माहिती

बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या (''कंपनी'') सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') च्या कलम १९० च्या तरतुदी व सर्व अन्य लागू तरतुदी सहवाहिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ (''नियम'') चा नियम २० व नियम २२ (वेळेत अमलात आणलेले त्यातील कोणतेही सांविधिक फेरबदल किंवा पुन्हा केलेले अधिनियम समाविष्ट) यान्वये आणि सर्वसाधारण सभा घेण्याविषयी/ दूरस्थ ई-मतदानाबारें टपाली मतदान पार पाङण्याविषयी कॉपोरेट व्यवहार मंत्रालयाने (''एमसीए'') आपंच्या साधारण परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांकित ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल,२०२० सहबाबिता ५ मे, २०२२ दिनांकित र्षप्रका, २०२०, ७७, २०२० (रुप्तावित १३ रुप्तस्त,४०२० रिवाविता ११, २०२२ राजावित एरिपत्रक (सामुदाधिकरित्या "एम्सीए परिपत्रके" म्हणून संबोधित) यांन्वये विहित केलेल्या मार्गदर्शक सूचना आणि सर्वसाधारण समावरील संवीवीय मानके ("एसएस-२") यांच्या अनुस्पाने, कंपनीने टपाली मतदानावी सूचना पुढील बार्बीवर कंपनीच्या भागधारकांची मंजुरी इलेक्ट्रॉनिकरित्या टपाली मतदानाबारे मिळविष्यासाठी ७ सप्टेंबर, २०२२ रोजी अशा भागधारकांना केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविली आहे ज्यांची नावे समासद नोंदवही आणि/ किंवा डिपॉझिटरीजच्या देखमालीत असणाऱ्या लाभार्थी मालक नोंदवहीमध्ये गुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२ रोजी (''कट–ऑफ तारीख'') नोंदवलेली आहेत:

अनुक्रमांक	ठरावाचा प्रकार	ठराव
٩.	विशेष	श्री. शेखर बजाज (डीआयएन: ०००८९३५८) यांची कंपनीचे ''अध्यक्ष' या पदनामाने कार्यकारी अध्यक्ष (पूर्ण वेळ संचालकांच्या श्रेणीतील) म्हणून दिनांक १२ ऑगस्ट, २०२२ पासून पुढील पाच (५) वर्षांच्या कालावधीकरिता नियुक्ती करणे आणि पुनःपदमार देणे.
₹.	विशेष	श्री. अनुज पोद्वार (डीआयएन: ०१९०८००९) यांची कंपनीचे 'व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी' म्हणून दिनांक १२ ऑगस्ट, २०२२ पासून पुढील पाच (५) वर्षांच्या कालावधीकरिता नियुक्ती करणे आणि पुनःपदभार देणे.

रूस्थ ई-मतदान सुविधा पुरविण्यासाठी कंपनीने लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ूरस्य इ-नाताना जुजवा उज्जयाताल जनामा है. (''एलआयआयपीएल'') यांच्या सेवा नियुक्त केल्या आहेत. दूसस्थ ई-मतदानाचा कालावधी मंगळवार, १३ सप्टेंहर, २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता (भाप्रवे) सुरु होईल आणि बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता (भाग्रवे) समाप्त होईल. बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२ रोजी सायंकाळी ५.०० (माग्रवे) वाजल्यानंतर ई-मतदानास परवानगी असणार नाडी आणि त्यानंतर रलआयआयपीएलदारे ई-मतदान मोड्यल मतदानासाठी अकार्यक्षम केले जाईल

ज्या भागधारकांची नावे सभासद नोंदवही किंवा डिपॉझिटरीजच्या देखभालीत असणाऱ्या लाभार्थी मालक नोंदवडीमध्ये कट—ऑफ तारखेस नोंदवलेली असतील केवळ तेच भागधारक दूरस्थ है-नादानासाठी पात्र असतील. सभासदांचे मतदानाचे अधिकार हे कट—ऑफ तारखेस कंपनीच्या भरणा झालेल्या ममभाग भांडवलातील त्यांनी धारण केलेल्या समभागांच्या प्रमाणात असतील.

ज्या सभासदांनी कंपनीकडे/ डिपॉझिटरीजकडे आपले इमेल पत्ते नोंदविलेले नाहीत ते टपाली मतदानाची सूचना मिळविण्यासाठी आपली विनंती <u>legal@bajajelectricals.com</u> येथे पाठवू शकतात. टपाली मतदानाची सूचना कंपनीच्या वेबसाईटवर म्हणजेच www.bajajelectricals.com येथे, एलआयआयपीएल च्या वेबसाईटवर <u>https://inslavote.linkintime.co.in</u> येथे आणि कंपनीचे सममाग जेथे सूचीबद्ध आहेत अशा स्टॉक एक्सचेंजेस वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com येथे उपलब्ध आहे.

कंपनीच्या संचालक मंडळाने टपाली मतदानाची प्रक्रिया योग्य व पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी मेसर्स अनंत बी. खमणकर अँड कं., प्रॅक्टिसिंग कंपनी सचिव, श्री. अनंत बी. खमणकर, आयसीएसआय सदस्यत्व क्रमांक एफसीएस ३१९८ आणि सीओपी क्रमांक १८६०, यांची स्क्रूटिनाईजर म्हणून नियुक्ती केली आहे. दूरस्थ ई-मतदानाद्वारे दिलेली मते विचायत घेऊन स्क्रूटिनाईजर आपला अहवाल अध्यक्ष किंवा कंपनीच्या अन्य कोणत्याही संचालकाकडे सादर करतील. स्क्रूटिनाईजरच्या अहवालाच्या आघारे, टपाली मतदानाचे निकाल शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर करण्यात येतील आणि ते कंपनीच्या वेबसाईटवर तसेच एलआयआयपीएलच्या वेबसाईटवर देखील प्रदर्शित करण्यात येतील. ह्या निकालांबद्दल कंपनीचे समभाग जेथे सूचीबद्ध आहेत तेथे म्हणजेच बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांना देखील कळविण्यात येईल. टपाली मतदानाचे निकाल कंपनी आपल्या नोंदणीकृत कार्यालयात देखील प्रदर्शित करेल.

जर भागधारकांना / सभासदांना ई–मतदानाविषयी काही शंका असल्यास, ते वारंवार विचारले जाणारे प्रश्न ("एफएक्यूज") व https://instavote.linkintime.co.in वरील सहाय्य विभागात उपलब्ध असणाऱ्या इन्स्टाव्होट ई-मतदान माहिती पुस्तिकेचा संदर्भ पाहू शकतात किंवा enotices@linkintime.co.in येथे इमेल पाठवू शकतात किंवा ०२२–४९१८ ६००० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

सहाय्यक उपाध्यक्ष लिंक इनटाईम इंडिया प्राइव्हेट लिमिटेड, सी १०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई – ४०० ०८३. दुरध्वनी क्र.: (०२२)-४९१८ ६०००; फेक्स : (०२२) ४९१८ ६०६० इनेल: <u>enotices@linkintime.co.in</u>

स्थळः मुंबई

दिनांकः ८ सप्टेंबर, २०२२

श्री अजय नागले कंपनी सचिव आणि विभाग प्रमुख बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ४५/४७, वीर नरिमन रोड, मुंबई ४००००१. दूरध्वनी क्र.:०२२–६१४९ ७००० इमेल : legal@bajajelectricals.com

बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड करिता सही/-अजय नागले कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य-कायदा आणि कंपनी सचिव

रिलायन्स रिटेल लिमिटेड

CIN: U01100MH1999PLC120563 नोंदणीकृत कार्यालय: ३रा मजला, कोर्ट हाऊस, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई – ४०० ०५२. दूरध्वनी: +९१-२२-३५५५ ३८०० • ई-मेल: retail.secretarial@ril.com वेबसाईट: www.relianceretail.com

तेविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभा यासंबंधी माहिती

कंपनी कायदा, २०१३ आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले नियम, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') द्वारा जारी करण्यात आलेल्या लागू परिपत्रकांसोबत वाचले असता, एजीएम बोलाविणाऱ्या सूचनेत नमूद करण्यात आलेले कामकाज करण्यासाठी कंपनीच्या सदस्यांची तेविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा ("'एजीएम") व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/इतर ऑडिओव्हिज्युअल माध्यमांद्वारे (''ओएव्हीएम'') द्वारे शुक्रवार, दिनांक ३० सप्टेंबर, २०२२ रोजी भाप्रवेळ सकाळी ११.३० वाजता

कंपनी/केफिनटेक/डिपॉझिटरी सहभागी/डिपॉझिटरीज यांचेकडे ज्यांचे ई–मेलचे पत्ते नोंदविण्यात आले आहेत अशा कंपनीच्या सदस्यांना, एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१-२२ चे स्वतंत्र व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय विवरण, त्याचप्रमाणे संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि त्यासोबत जोडण्याचे इतर दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात येतील. एजीएमची सूचना आणि वर नमूद करण्यात आलेले दस्तऐवज कंपनीच्या वेबसाईटवर www.relianceretail.com येथे आणि कंपनीचे रजिस्ट्रार व हस्तांतरण एजंट, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (''केफिनटेक'') यांच्या वेबसाईटवर https://evoting.kfintech.com येथे उपलब्ध करण्यात येतील.

ई–मेलचा पत्ता नोंदविण्याची / त्यात सुधारणा करण्याची पद्धती:

- (अ) ज्यांनी त्यांच्या ई–मेलच्या पत्त्यांची कंपनीपाशी नोंदणी/सुधारणा केली नाही अशा छापील स्वरूपात समभाग घारण करणाऱ्या सदस्यांना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी फोलिओ क्रमांक, ई-मेलचा पत्ता आणि सोबत पॅनकार्डाची स्वयंप्रमाणित प्रत जोडून कंपनीला retail.secretarial@ril.com येथे लिहून किंवा केफिनटेक यांना rrlinvestor@kfintech.com येथे लिहून ई-मेलच्या पत्त्याची नोंदणी/सुधारणा करावी.
- (ब) ज्यांनी डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांच्या ई-मेलच्या पत्त्यांची नोंदणी/सुधारणा केली नाही अशा डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांचे हिमॅट खाते जेथे आहे अशा हिपॉझिटरी सहमार्गीकडे त्याची नोंदणी/सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे.

ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याची प्रक्रिया:

सदस्य एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेट्वारे ("ई-मतदान") त्यांचे मतदान करू शकतील. ज्यांनी त्यांच्या ई-मेलच्या पत्त्यांची नोंदणी केली नाही अशा डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांसाठी आणि छापील स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांसाठी दूरस्थ पद्धतीने मतदान ('**'रिमोट ई-मतदान'')** करण्यासह मतदानाच्या पद्धतीची माहिती एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे. ज्यांनी दूरस्थ ई–मतदान पद्धतीने मतदान केलेले नाही असे एजीएमला उपस्थित राहणारे सदस्य एजीएमच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने **(''इन्स्टा पोल'')** मतदान करू शकतील.

व्हीसी/ओएव्हीएम द्वारा एजीएममध्ये सहभागी होणे:

सदस्य जिओमिट द्वारा https://jiomeet.jio.com/rrlagm येथे व्हीसी/ ओएव्हीएम द्वारा एजीएमला उपस्थित राह् शकतील. येथे वापरण्याची लॉगइनची माहिती आणि एजीएमला उपस्थित राहण्याचे टप्पे यासंबंधी माहिती एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे.

सदस्यांना एजीएमची सूचना काळजीपूर्वक वाचण्याची, खास करून, एजीएममध्ये सहभागी होणे, दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करणे किंवा एजीएममध्ये मतदान करणे यासंबंधी सूचना वाचण्याची, विनंती करण्यात येत आहे.

संचालक मंडळाच्या आदेशाने स्वाक्षरी/-

के. श्रीधर

कंपनी सेक्रेटरी

स्थळ: मुंबई दिनांक: ८ सप्टेंबर, २०२२ कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

दिनांक : ०६.०९.२०२२ ठिकाण : मुंबई

नोंदणी क्रमांक - सी/३४३ दिनांक २६ मार्च, १९४५ ए/ ५, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी भवन, शॉपिकपर्स प्रिमायसेस को-ऑप. सोसायदी लि. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, शासकीय वसाहत, वांद्रे (पू.), मुंबई-४०० ०५१.

🤏 ७७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा 🏶 📜